

To,
Listing Compliances **BSE Ltd.**,
P. J. Towers, Fort,

Mumbai – 400 001.

Scrip Code : 512379 Scrip ID : CRESSAN

Dear Sir/ Madam,

Subject: <u>Submission of Newspaper Clipping - Audited Financial Results for the year ended March 31, 2022.</u>

Pursuant to regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby inform you that the Board of Directors at their meeting held on May 28, 2022 have inter-alia considered and approved the Audited Financial Results for the quarter & year ended on March 31, 2022.

In continuation to the same, the newspaper clipping duly published on May 31, 2022 in English Newspaper "The Free Press Journal" and Marathi Newspaper "Navshakti" is enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking you,

For Cressanda Solutions Limited

Milind Palav

Director DIN: 08644812

Date: June 02, 2022

Place: Mumbai

End: As Above

CIN: L51900MH1985PLC037036

FLUIDOMAT LIMITED

117 , Ist Floor , Navneet Darshan 16/2 INDORE (M.P.) 452018 CIN : L74210MP1978PLC001452

Tel.no.: 91-731-2564820

SR. No.	Particulars	Current Year Ended 31.03.2022 Audited	Previous Year Ended 31.03.2021 Audited	3 Months Ended 31.03.2022 Audited	3 Months Ended 31.03.2021 Audited
1	Total Income from Operations	3565.14	2963.67	1151.63	1022.49
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	708.10	539.54	247.33	181.95
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	741.45	539.54	247.33	181.95
5	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period	547.69	398.63	178.23	133.98
8	(after Tax) and other comprehensive Income (after tax)	574.11	440.03	173.61	142.57
6	Equity Share Capital (Face value of Rs.10/-)	492.70	492.70	492.70	492.70
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	200000000000000000000000000000000000000		250000000000000000000000000000000000000	20030000000
	1. Basic:	11.65	8.93	3.52	2.89
	2. Diluted:	11.65	8.93	3.52	2.89

1 Key Standalone Audited Financial Information

Dated: 30.05.2022

SR. No.	Particulars	Current Year Ended 31.03.2022 Audited	Previous Year Ended 31.03.2021 Audited	3 Months Ended 31.03.2022 Audited	3 Months Ended 31.03.2021 Audited
1	Total Income	3565.35	2962.38	1151.67	1022.24
2	Profit before Tax	742.64	539.25	247.61	181.56
3	Net Profit after Tax	548.88	398.34	178.51	133.59

2 The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange webiste (www. fulldomat.com).
8 The company has proposed Dividend @ Rs. 3.50 (35%) on the equity shares of Rs. 10/- each for the financial year 2021-22 aggregating to Rs. 17244500/-.

For and on behalf of the Board of Directors (ASHOK JAIN) CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR DIN: 00007813

CRESSANDA SOLUTIONS LIMITED

CIN: L51900MH1985PLC037036 Regd. Off. :- Flat No. 12A, 3rd Floor, Embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Plot No. 207, Nariman Point Mumbai-400021

Contact No. :- +91 81692 45676, Website : www.cressandasolutions.com Email :- cressanda123@gmail.com Balance Sheet Summary as at 31.03.2022

Extracts of the statement of Audited Financial Results for the quarter and year ended on 31st March 2022.

(Amount in 'Lakhs' except EPS)

	Standalone			
Particulars	Quarter ended 31.03.2022 (Audited)	Year ended 31.03.2022 (Audited)	Quarter ended 31.03.2021 (Audited)	
Total income from operations	4.15	18.48	4.56	
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(5.83)	(0.37)	0.73	
Net Profit/(Loss)for the period before tax (after exceptional items)	21.27	26.73	0.73	
Net Profit / (Loss) for the period after tax	21.27	26.73	0.73	
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	3,035.78	3,035.78	3,035.78	
Earning per equity share				
Basic	0.01	0.01	0.0002	
Diluted	0.01	0.01	0.0002	

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Result for the quarter and year ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com).

Figures of the previous year have been re-grouped/re-arranged/re-classified wherever considered necessary For Cressanda Solutions Limited

Milind Palay Place : Mumbai Date: 28/05/2022 DIN: 08644812

PARNAX LAB LIMITED

Registered Office: Gala No.114, Building No. 8, Jogani Industrial Complex, Chunabhatti, Mumbai - 400 022. Tel:022-68252525, Fax: 24057708, Email: compliance@naxparlab.com, Website: www.naxparlab.com CIN: L36912MH1982PLC027925 **Extract Audited Standalone and Consolidated Financial Results** for the Quarter and Year Ended March 31, 2022

(Rs. in Lacs)

Particulars	Standalone		Consolidated			
	Current	Corresponding	Current	Current	Corresponding	Current
	Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Year
	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2022	31.03.2021	31.03.2022
Total Income from Operations (net)	269.24	77.86	731.15	4,811.86	2,057.31	16,336.14
Net Profit/(Loss) from ordinary activities After Tax	43.21	(27.23)	54.15	(15.54)	(310.53)	825.82
Net Profit/(Loss) For The Period After Tax (After	43.21	(27.23)	54.15	(15.21)	(309.96)	824.28
Extraordinary items and Minority interest)						
Equity Share Capital	981.49	850.49	981.49	981.49	850.49	981.49
Reserves (Excluding revaluation Reserve as per	293.46	(379.02)	293.46	3,837.15	2,403.88	3,837.15
latest Balance sheet as on 31st March, 2022)						
Earning Per Share (Before Extraordinary items)	0.51	(0.32)	0.64	(0.18)	(3.65)	9.70
(of Rs.10/- each) (Basic and Diluted)						
Earning Per Share (After Extraordinary items)	0.51	(0.32)	0.64	(0.18)	(3.65)	9.70
(of Rs.10/- each) (Basic and Diluted)		, ,		, ,	, ,	

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and year ended on March 31, 2022, filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter and year ended on March 31, 2022, are available on the stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.naxparlab.com)

> **For Parnax Lab Limited** sd/-Prakash M Shal

Director & CEO Place: Mumbai Date: 30-05-2022 DIN: 00440980

Public Notice For E-Auction For Sale Of Immovable Properties

Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office at Plot No.98, Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon-122015 (Haryana) and Branch Office at: Shop No.105, 106, 107, First Floor, Vikas Galaxy, Sanewadi, Badlapur (East)-421503 / CTS No.4278/1 to-7, Tanaji Nagar, Near Kalika Mata Mandir, 2nd Floor, Chichwad Pune-411033 / Shop No.201, The Edge, 2nd Floor, Behind Prakash Talkies, Near ICICI Bank, Palghar (W)-401404 under the Securitistion and Reconstruction of Financial Assess and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter "Act"). Whereas the Auhorized Officer ("AC") of IIFL-HFL had taken the possession of the following property/ies pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankeauctions.com.

Demand Notice Description of the Immovable Date of Symbolic

Co-Borrower(s)/Guarantor(s)	Date and Amount	property/ Secured Asset	"i	Possession	Reserve Price
1. Mr. Santosh Baban Gunjal 2. Mrs.Kanchan Santosh Gunjal 3. Satyam Electrical (Prospect No IL10098335)	19-Jan-2022 Rs.21,88,029/- (Rupees Twenty One Lakh Eighty Eight Thousand Twenty Nine Only) Bid Increase Amount Rs.25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only)	All that part and parcel of the property bearing Flat No.1, Gr Flr, A Wing Varad Apt, Shirgaon, Nr Samarth School, Badlapur-E, Badlapur, Maharashtra, India-421501, Area comprising 51.57 square meter	Total Outs 2 Rs.22, Twenty Nine Tho	08-Apr-2022 standing as on Date 66-May-2022 ,79,134/- (Rupees Two Lakh Seventy usand One Hundred Four Only Only)	Rs.21,06,100/- (Rupees Twenty One Lakh Six Thousand One Hundred Only) Earnest Money Deposit (EMD) Rs.2,10,610/- (Rupees Two Lakh Ten Thousand Six Hundred Ten Only)
Mr. Pranit Vijay More Mrs. Kanchan Vijay More Janata Garage Gurudatta Ladies Tailor (Prospect No. IL10128305)	28-Feb-2022 Rs.31,99,191/- (Rupees Thirty One Lakh Ninety Nine Thousand One Hundred Ninety One Only) Bid Increase Amount Rs.40,000/- (Rupees Forty Thousand Only)	All that part and parcel of the property bearing Flat No.404, 4th Floor, Area Measuring 620 Sq.ft., H Wing, Snehangan, Gat No.65P, 69P, Shindewadi, Khandala, Satara-412801	Total Outs 19 Rs.31,99, One Lakh	17-May-2022 standing as on Date May - 2022 ,943/- (Rupees Thirty Ninety Nine Thousand fred Forty Three Only)	Rs.28,68,900/- (Rupees Twenty Eight Lakh Sixty Eight Thousand Nine Hundred Only) Earnest Money Deposit (EMD) Ex.2,86,890/- (Rupees Two Lakh Eighty Six Thousand Eight Hundred Ninety Only)
1. Mr. Dattatray Sudam Bendre 2.D.S.Enterprises 3. Mrs.Sonali Dattatray Bendre (Prospect No. 842330)	07-Feb-2022 Rs.24,89,034/- (Rupees Twenty Four Lakh Eighty Nine Thousand Thirty Four Only) Bid Increase Amount Rs.25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only)	All that part and parcel of the property bearing Flat No.702, admeasuring 29.91 sq.mts, 7th Floor, C Wing, Kalash, Gat No.149, Kasar Amboli, Pirangut, Pune, Maharashtra.	Total Outs 24 Rs.23,02,2 Three Lak	standing as on Date 4-May- 2022 279/- (Rupees Twenty h Two Thousand Two Seventy Nine Only)	Rs.20,40,200/- (Rupees Twenty Lakh Forty Thousand Two Hundred Only) Earnest Money Deposit (EMD) Rs.2,04,020/- (Rupees Two Lakh Four Thousand Twenty Only)
1. Mr. Sikandar R Varma 2 . M r s . B i n d u Sikander Varma 3. Pankaj Light Work (Prospect No. 883192)	17-Nov-2021 Rs.19,89,152/- (Rupees Nineteen Lakh Eighty Nine Thousand One Hundred Fifty Two Only) Bid Increase Amount Rs.25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only)	All that part and parcel of the property bearing Flat No.401 on Fourth Floor of C Wing , Blidg No.2, known as United Regency, constructed on Survey No.24, Hissa No.1/A to 19, Vrundavan Nagari of Village Palmtembi, District Palghrad 401501, Maharashtra, India admeasuring 30.84 Sq.meters	Total Outs 1 Rs.20,	of Possession 0-Feb-2022 standing as on Date 8-May-2022 69,510/- (Rupees y Lakh Sixty Nine d Five Hundred Ten Only)	Rs.12,68,8001- (Rupees Twelve Lakh Sixty Eight Thousand Eight Hundred Only) Earnest Money Deposit (EMD) Rs.1,26,8801- (Rupees One Lakh Twenty Six Thousand Eight Hundred Eighty Only)
Date of Insp	ection of property	EMD Last Date	Date/ Time of E-Auction		

05-Jul-2022 1100 hrs-1300 hrs 29-Jun-2022 1100 hrs -1400 hrs 01-Jul-2022 till 5 pm Mode Of Payment: All payment shall be made by demand draft in favour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or through RTGS/ NEFT The accounts details are as follows: a) Name of the account: IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank: Standard Charted Bank Ltd., c) Account No: 53105066294, d) IFSC Code: SCBL0036025 or through Payment Link: https://quickpay.iiflfinance.com

Terms and Conditions:For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.

The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5

minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.

The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges

The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.

Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings. For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID: support@bankeauctions.com, Support Helpline Numbers @ 7291981124/ 25/ 26 and any property related query Mr. Viral Gala @ 7303021217, E mail: viral.gala@iifl.com for Badlapur. Mr. Nitiesh Sangammerkar @ 9890053035, Email: nilesh.sangammerkar@iifl.com for Pune. Mr. Nitin Gosai @ 889803303, Email: nitin.gosai @ 8890053035, Email: nitin.gosai @ 1001/11. Palghar.

Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

Further the notice is hereby given to the Borrower's, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law. In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.

STATUTARY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with updated interest and ancillary expenses before the date of Tende Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost. Sd- Authorised Officer, IIFL Home Finance Lir

Place: Maharasthra, Date: 28-May-2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that I am investigating right, title and interest in respect of Shri. Prakash Atmaram Mhatre, Mrs. Dwarkabai Balwant Patil, Mrs. Janibai Kamlakar Patil, Mrs. Mathurabai alias Mathura Prabhakar Patil and Mrs. Meena Bharat Raut ("Owners") in respect of the Scheduled Property.

Any person having any claim, right, title, estate, share or interest in respect of the Scheduled Property, or any part thereof, by way of an agreement, demand, inheritance, sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, covenant, monument, inheritance, claim, possession, occupation, let, lease, sub-lease, lis-pendens, exchange, license, lien, share, tenancy, sub-tenancy, maintenance, easement, devise, demise bequest, partition, suit, decree, attachment, injunction order, acquisition, requisition, encumbrance, development rights, joint ventures arrangements, partnerships, loans, advances, FSI/TDR consumption, or by operation of law or otherwise or upon, the Scheduled Property or any par thereof, or structure/s therein or the right of the Owners to develop/sell the Scheduled Property or any part thereof howsoever are hereby requested to give notice thereof in writing along with certified true copies of documentary proof in support thereof to the undersigned at his address at 803, Pushkaraj Co-Op Housing Society, Near Swapna Lok Towers, Pimpripada, Malad (East), Mumbai - 400 097, within 14 (fourteen) days of publication hereof, failing which such purported claim, right or interest, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding on the Owners and their successors and assigns.

SCHEDULE

("The said Land")

All that piece and parcel of agricultural land bearing Old Survey No. 45 Hissa No. 4 (Pt) corresponding to New Survey No. 66 Hissa No. 4A admeasuring 630 square meters or thereabouts of Village Murdhe, Taluka and District Thane and in the Registration District and Sub-District Thane and now within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation ("MBMC").

On or towards East by : Land bearing New S. No. 66, H. No. 18: On or towards West by : Land bearing New S. No. 70, H. No. 14; On or towards North by : Land bearing New S. No. 66, H. No. 2 and 3; On or towards South by $\,:\,$ Land bearing New S. No. 66, H. No. 15 and 16;

Sd/-Place: Mumba Cecil Sam Philip Date: 31.05.2022 Advocate High Court

🗘 AXIS BANK LTD.

Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Ro TTC Industrial Area, Airoli,

Navi Mumbai-400708. Registered Office:- "Trishul", 3rd Floor, Opp Samartheshwar Temple.

Near Law Garden Ellisbridge, Ahmedabad - 380006

APPENDIX-IV Rule 8(1)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Axis Bank Ltd. Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a **Demand Notice** dated **17/08/2020 and further Paper** Publication dated 25/08/2020 calling upon the Borrower/Mortgagor, viz.

1) M/s. Vijay Citispace Pvt. Ltd., 2) Mr. Ateev Virajlal Gala, 3) Mr. Ateev Virajlal Gala (Legal heirs of deceased Mr. Virajlal Talakshi Gala) 4) M/s. Vijay Group Construction, 5) M/s. Inventure Construction Pvt Ltd. 6) M/s. Situda Investment and Trading Company Pvt Ltd., to repay the amount mentioned in the notice being Rs. 4,86,94,155.44 (Rupees Four Crore Eighty Six Lakh Ninety Four Thousand One Hundred Fifty Five and Paise Forty Four only) as on 17/08/2019 (includes interest applied till 31/07/2019) together with further interest thereon at the contractual rate plus all costs charges and expenses within 60 days from the date of the said notice.

The Borrowers / Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Guarantors / Mortgagor and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the Act read with read with Rule 6 & 8 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 on this 27/05/2022.

The Borrower / Guarantors / Mortgagor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property shall be subject to the charge of the **Axis Bank Ltd.** for an amount of Rs. 4,86,94,155.44 (Rupees Four Crore Eighty Six Lakh Ninety Four Thousand One Hundred Fifty Five and Paise Forty Four only) as on 17/08/2019 (includes interest applied till 31/07/2019), together with further interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment.

The Borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to edeem the secured assets.

Schedule of the Property

Flat Nos. 21, 22, 32, 42, Vijay Enclave Building - 1, Waghbill, Ghodbunder Road, Thane, West - 400 607 (Admeasuring Carpet Area for Each Flat Approx. 1000 sq. ft.)

Date: 27/05/2022 Place: Thane

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Vipul Sanatkumar

Bhatt is entitled to Flat No. 1 admeasuring 310 sq. ft. (carpet) on the 3rd floor in the Y' Wing of the Dadar Sai Kirti Co-operative Housing Society Ltd., constructed on Plot No. 702-704, Anant Patil Road, Shivaji Park, Dadar, Mumbai 400 028 (hereinafter referre to as the said premises)

The Agreement for Sale with the Builder in respect of the said premises, is lost, misplaced and/or not traceable and a police complaint to that effect has been lodged in the Dadar Police Station on 23rd May, 2022, Any person who finds the said title documents in respect of the said premises should intimate the undersigned.

Any person or persons having any claim o the said premises as and by way of sale, exchange, lease, gift, mortgage, lien, charge, attachment, lispendens, maintenance oossession or otherwise howsoever are . required to make the same known in writing with all supporting documents within 14 days from the date of this notice, to the undersigned having office at 402, Ashoka Complex, B Wing Ranade Road, Dadar (West), Mumbai 400 028 failing which the claim if any, shall be deemed to be waived and not binding on my client.

Dated this 31st day of May, 2022

Sd/ Jacinta D'Silva Advocate

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

e-TENDER NOTICE

Department Chief Engineer (Sewerage Operations)				
Sub-apartment Deputy Chief Engineer Sewerage Operations (Civil)				
Bid No.	7200032074			
Subject (Office)	General Civil and Structural Repair works to Cleaveland bunder pumping station Worli Mumbai, under the Jurisdiction of Ch.E.(SO) Department.			
e-Tender sale From 31.05.2022 from 11.00 am Till 09.06.2022 upto 16.00 pm				
Website	http://portal.mcgm.gov.in			
Contact persons	Shri G. T. Dhotre			
a) Name of Officers	A.E.(civil)S.O.(P&C) Smt. A. R. Bhutte S.E(C)S.O(P&C)			
b) Telephone No.	24946713/24960756			
c) Mobile No.	9004809409/9137826922			
d) email	aepnccivil.so@mcgm.gov.in			

PRO/410/ADV/2022-23

Avoid Self Medication



very & Write-off Department, Region-II espondence Address : Horizon Building, 1st Floor, Ranade Road & ale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), bai 400 028. Phone No. 022-24476012/57/58

POSSESSION NOTICE [See Rule-8(1)] - for Immovable Property

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Cosmos Co-op. Bank Ltd., under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred u/s 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a **Demand Notice dated 14.02.2022** to thereby calling upon the **Borrower/ Mortgagor Company** M/s. Swastik Heavy Structurals Pvt. Ltd., <u>Director/Guarantor-</u> Mrs. Saumiya Sujit Pacha, <u>Director/ Mortgagor</u> Guarantors Mrs. Pallavi Jayesh Iyer and Mortgagors & Guarantors a) Mrs. Leela Subhash Iyer b) Mr. Jayesh Subhash Iyer to repay the amount as mentioned in the notice being ₹ 3,23,41,841.60 (Rupees Three Crore Twenty Three Lakhs Forty One Thousand Eight Hundred Forty One And Sixty Paise Only) plus further interest @ 14.00% p.a. and charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice The Borrower Company through its Directors, Guarantors & Mortgagors having failed to repay the amoun notice is hereby given to the Borrower Company through its Directors, Guarantors & Mortgagors and th public in general that the undersigned has taken **CONSTRUCTIVE POSSESSION** of the properties described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 27th day of May 2022.

The Borrower Company through its Directors, Guarantors & Mortgagors attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets The Borrower Company through its Directors, Guarantors & Mortgagors in particular and the public i

general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of **The Cosmos Co-Op. Bank Ltd.** for an amount mentioned herein above with interest, cost and incidental charges thereon.

All that piece and parcel of Unit No. B-27-admeasuring 1145 sq. ft. and Unit No.28-admeasuring 1145.76 Sq. Ft. along with Mezzanine floor on both said units on the Ground Floor of the building/premises known as Mulund Udyog Premises Co-operative Society Limited in Minerva Industrial Estate, standing on piece of land bearing Plot No. 58 and 60 of Village Nahur, Mulund (W), within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban and within limits of Greater Mumbai Municipal Corporation. Together with proportionate right in the land under the building and with right of ways, easements and parking made available to said property and with share certificates and memberships attached to said Units.

Date: 27.05.2022 Place: Mulund West, Mumbai

Authorised Officer Under SARFAESI ACT – 2002 The Cosmos Co-Operative Bank Ltd.

M/s. UNIVERSAL ARTS LIMITED

(Formerly known as Goldmines Media Ltd.) CIN: L22300MH1995PLC091082

Plot No. 45, Ganpati Bhavan, M. G. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062 • Tel.: 2874 8995 / 2874 9001 Email: universalartslimited@hotmail.com • Web.: www.universal-arts.in

	EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINA	NCIAL RESUL	TS FOR THE YE	EAR ENDED 31	.03.2022	(Rs. In lacs)
	Particulars	For the quarter ended 31.03.2022 Audited	Corresponding Quarter ended 31.03.2021 Audited	Preceding Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	For the period ended 31.03.2022 Audited	For the period ended 31.03.2021 Audited
1] 2] 3]	Total income from Operations Net Profit/(Loss) from continuing operations after tax Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	27.00 (2.24)	70.12 (2.49)	10.81 (7.36)	109.26 (18.40)	143.67 (8.66)
4]	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	(2.24)	(2.49)	(7.36)	(18.40)	(8.66)
5] 6]	Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share) Other Equity Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	996.99 (291.66)	996.99 (283.00)	996.99 (291.66)	996.99 (291.66)	996.99 (283.00)
7]	Earnings per share (Face Value Rs. 10 per share): (a) Basic (b) Diluted	(0.02) (0.02)	(0.03) (0.03)	(0.18) (0.18)	(0.18) (0.18)	(0.09) (0.09)

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31.03.2022						
	Particulars	For the quarter ended 31.03.2022 Audited	Corresponding Quarter ended 31.03.2021 Audited	Preceding Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	For the period ended 31.03.2022 Audited	For the period ended 31.03.2021 Audited
1] 2] 3] 4]	Net Profit/(Loss) from continuing operations after tax Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	27.00 (1.74) - (1.74)	69.85 (1.95) - (1.95)	10.81 (6.89) - (6.89)	109.26 (16.49) - (16.49)	141.60 (7.57) - (7.57)
5] 6] 7]	Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share) Reserves Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	996.99 (204.48) (0.02) (0.02)	996.99 (196.91) (0.02) (0.02)	996.99 (204.48) (0.17) (0.17)	996.99 (204.48) (0.17) (0.17)	996.99 (196.91) (0.08) (0.08)

NOTES:

Place: Mumbai

Date: 30-05-2022

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/)
- The above results are in compliance of Indian Accounting Standards (INS AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for the previous periods have been restated to comply with Ind AS and are comparable on like to like basis.
- iii) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAP (IGAAP) for the previous

For and on behalf of the Board Manish Shal DIN: 00434171 Managing Director

निःष्यक्ष आणि निर्भिड दैनिक

Authorized Officer



www.navshakti.co.in



Regional Stressed Assets & Recovery Branch, Dena Bank Building, 3rd Floor, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001. Tel.: 022- 22625976 / 5977, Email: sarmms@bankofbaroda.co.in **POSSESSION NOTICE**

[Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

The undersigned being the Authorized Officer of Bank of Baroda under th Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest (Enforcement) Act 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferre under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 ssued a Demand Notice Dated 02/03/2019 calling upon the borrowers/ guarantors M/s. Unique Service Alliances Data Cable Pvt. Ltd., Shri Nitin Appa Raut, Shr Deepak Rellumal Chawla, Shri Raikumar Mohanram Savani, Smt Barkha Rajkumar Savani, Miss Sneha Rajkumar Savani, Shri Rakesh Sitaram Savani 8 Smt. Roma Rakesh Savani, to repay the amount mentioned in the notice being Rs. 80,89,982.92 (Rupees Eighty Lakh Eighty Nine Thousand Nine Hundred Eighty Two and Ninety Two Paisa Only) as on 28/02/2019 within 60 days from the of the receipt of said notice with future interest and incidental charges w.e.f 01/03/2019.

The Borrowers / Guarantors / Mortgagers having failed to repay the amount, notice hereby given to the Borrowers / Guarantors / Mortgagers and the public in general tha the undersigned has taken **Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Sub-Section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this the 27th day of May the year 2022.

ors in particular and the public in general are rowers and quaran cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Bank of Baroda**, **ROSAR** Branch for an amount of Rs. 80,89,982.92 (Rupees Eighty Lakh Eighty Nine Thousand Nine Hundred Eighty Two and Ninety Two Paisa Only) as on 28/02/2019 and interest thereon. The Borrowers attention is invited to the provision of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the Immovable Property
Flat No. 102, Moti Mahal, Block No. C37/74 Kurla Camp Road, Ulhasnagar 4 (Adm 975 Sq. Ft.) Bounded:

On the North by: Baba Radheshyam Marg
On the South by: Sneha Niwas Building
On the East by: Arya Niwas
On the West by: Laxmi Bhawan Building On the East by: Arya Niwas Description of the Immovable Property

Flat No. 106, First Floor, Manish Apt., Kurla Camp Road, Ulhasnagar 4, Thane (Adm 625 Sq. Ft.) Bounded: On the North by: Md. Rafi Marg On the South by: Shubh Palace Building On the West by: Open Plot & Regency Mahal On the East by: Bhatiya St. Rd.

Date: 27 05 2022 Authorised Officer Bank of Baroda, ROSAR Branch Place: Thane

Whereas.

APPENDIX IV [See rule 8 (1)]

POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 18.11.2021 calling upon the Borrowers SANGEETA R. KHAMESHRA SIDDHIVINAYAK CHS, B 10 3 3 1, SEC 15, VASHI, NAVI MUMBAI, NAVI MUMBAI, MAHARASHTRA - 400705, SANGEETA R KHAMESHRA : SHOP NO. 5, SAIKRIPA BLDG, SEC 11, OPP. GAONDEVI MANDIR, VASHI, NAVI MUMBAI, NAVI MUMBAI, MAHARASHTRA - 400705, RAJESH B. KHAMESHRA ; SIDDHIVINAYAK CHS, B 10 3 3 1, SEC 15, VASHI, NAVI MUMBAI, NAVI MUMBAI, MAHARASHTRA - 400705, to repay the amount mentioned in the Notice being Rs. 3,16,829.142 (Rupees Three Lakhs Sixteen Thousand Eight Hundred Twenty Nine and Paise Fourteen Only) against Loan Account No. HHEVSH00408801 as on 17.11.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 26.05.2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge o the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.3,16,829.14 (Rupees Three Lakhs Sixteen Thousand Eight Hundred Twenty Nine and Paise Fourteen Only) as on 17.11.2021 and interest thereon

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 203, 2ND FLOOR, BLDG NO. 03, DIMOND RESIDENCY, DIKSAL VILLAGE, BHIVPURI STATION, BHIVPURI, RAIGARH, MAHARASHTRA 410201

Authorised Officer Date: 26.05.2022 Place: RAIGARH INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Registered Office: Gala No. 114, Building No. 8, Jogani Industrial Complex, Chunabhatti, Mumbai - 400 022. Tel:022-68252525, Fax: 24057708, Email: compliance@naxparlab.com, Website: www.naxparlab.com CIN: L36912MH1982PLC027925 **Extract Audited Standalone and Consolidated Financial Results**

for the Quarter and Year Ended March 31, 2022

						(Rs. In Lacs)
Particulars		Standalone		Consolidated		
	Current	Corresponding	Current	Current	Corresponding	Current
	Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Year
	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2022	31.03.2021	31.03.2022
Total Income from Operations (net)	269.24	77.86	731.15	4,811.86	2,057.31	16,336.14
Net Profit/(Loss) from ordinary activities After Tax	43.21	(27.23)	54.15	(15.54)	(310.53)	825.82
Net Profit/(Loss) For The Period After Tax (After	43.21	(27.23)	54.15	(15.21)	(309.96)	824.28
Extraordinary items and Minority interest)						
Equity Share Capital	981.49	850.49	981.49	981.49	850.49	981.49
Reserves (Excluding revaluation Reserve as per	293.46	(379.02)	293.46	3,837.15	2,403.88	3,837.15
latest Balance sheet as on 31st March, 2022)						
Earning Per Share (Before Extraordinary items)	0.51	(0.32)	0.64	(0.18)	(3.65)	9.70
(of Rs.10/- each) (Basic and Diluted)						
Earning Per Share (After Extraordinary items)	0.51	(0.32)	0.64	(0.18)	(3.65)	9.70
(of Rs.10/- each) (Basic and Diluted)		, ,		, ,	, ,	
· · · · · · · · · · · · · · · · · · ·						

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and year ended on March 31, 2022, filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter and year ended on March 31, 2022, are available on the stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.naxparlab.com)

For Parnax Lab Limited

Place: Mumbai Date: 30-05-2022 Prakash M Shah Director & CEO DIN: 00440980

CRESSANDA SOLUTIONS LIMITED

CIN: L51900MH1985PLC037036 Regd. Off. :- Flat No. 12A, 3rd Floor, Embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Plot No. 207, Nariman Point Mumbai-400021

Contact No. :- +91 81692 45676, Website : www.cressandasolutions.com, Email :- cressanda123@gmail.com

Balance Sheet Summary as at 31.03.2022 Extracts of the statement of Audited Financial Results for the quarter and year ended on

(Amount in 'Lakhs' except EPS)

Particulars ende		Year ended	Quarter
31.03.2 (Audite	022	31.03.2022 (Audited)	ended 31.03.2021 (Audited)
Total income from operations	4.15	18.48	4.56
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items) (5	5.83)	(0.37)	0.73
Net Profit/(Loss)for the period before tax (after exceptional items) 2	1.27	26.73	0.73
Net Profit / (Loss) for the period after tax 2	1.27	26.73	0.73
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each) 3,03	5.78	3,035.78	3,035.78
Earning per equity share			
Basic	0.01	0.01	0.0002
Diluted	0.01	0.01	0.0002

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Result for the quarter and year ended is available on the website of the Stock Exchange i.e.

. Figures of the previous year have been re-grouped/re-arranged/re-classified wherever considered necessary. For Cressanda Solutions Limited

Milind Palay Place : Mumbai Director DIN: 08644812 Date: 28/05/2022

मागणी सूचना

एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

सीआयएन : यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ रिटेल सेन्ट्रल आणि नोंदणी कार्यालय : एडलवैस हाऊस, सीएसटी रोड लगत, कलिना, मुंबई - ४०००९८

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये निम्नस्वाक्षरीकार एड**लवैस अंसेट रिकनस्ट्रकण कंपनी लिमिटेड (इंएआरसी**) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३ (११) सहवाचता सिन्धुरिट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ॲक्टच्या कलम १३ (२ अन्यये त्यांना जारी संबंधित मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम जी येथे खाली सुद्धा नमूद केलेली आहे चुकती करण्यासाठी खालील कर्जदार यांन मोलाविण्यासाठी जारी केलेली आहे. वरील संदर्भात सदर कर्जदारांद्वारे निष्पादित काही असल्यास अन्य दस्तावेज/लिखित सहवाचता कर्ज करारान्यये देर वसुली आणि, किंवा प्रदानाच्या तारखेपवैत खालील नमूद तारखेपासून सदर मागणी सूचनेतील तपशिलानुसार पुढील व्याजासह एकत्रित येथे खालील नमू केलेली रक्कम सदर सूचना प्रसिद्धीपासून ६० दिवसांत ईएआरसी ला चुकती करण्यासाठी सदरह कर्जदारांना पुन्हा एकदा याद्वारे सूचना देण्यात येत आहे र्जाच्या थकीत परताव्याकरिता तारण म्हणून खालील मत्ता सदर संबंधित कर्जदारांनी ईएआरसी कडे गहाण ठेवल्या आहेत

٠,٠	अग्रपाराज नाज/सह-जग्रपाराज	नागणा सूजना	विश्वस्य ज्याच
क्र.	नाव/ कर्ज खाते क्रमांक	तारीख आणि रक्कम	अभिहस्तांकनकर्ताचे
			तपशिल
8	१. दीपाली जंगम (कर्जदार) २. मंदार शेलार (सह कर्जदार)	07.04.7077	ईएआरसी ट्रस्ट
	३. मंगला महादेव शेलाज (सह कर्जदार)	रु. ९०,१७,४९४.२७	एससी-४१७
	कर्ज खाते क्र. एलएमयुएमएलएपी०००००५३७५७		
फ्लॅट	क्र. ए१५, मोजमापित अंदाजे ५४० चौ.फू. चटई क्षेत्र, ५०.१९ चौ.मीटर्सशी	संलंग्न, १ ला मजला, बिलवा कुंज को ऑप	हाऊसिंग सोसायटी, ईसिस
हॉस्पि	टल जवळ, एलबीएस मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८२, सीटीएस	क्र. ६१६ (भाग), सर्व्हें क्र. २३७ (भाग),	मुंबई ४०० ०८२ चे सर्व ते
भागः	आणि विभाग. उत्तर: इसिस हॉस्पिटल, दक्षिण: बर्लिन हॉटेल, पूर्व: एलबीए	स मार्ग, पश्चिम: इमारत	
2	१. धर्मेंद्र बी गांधी (कर्जदार) २. दिव्या धर्मेंद्र गांधी	0२.0५.२०२२	ईएआरसी ट्रस्ट
	(सह कर्जदार) कर्ज खाते क्र	रु. १,३७,६०,९८२.४४	एससी-४१७
	एलएमयुएमओएचएल००००००५७६/		
	एलएमयुएमओटीयु०००००३६८९		
मिळ	कतीचे वर्णन : फ्लॅट क्र. ७०३, ७ वा मजला, मोजमापित ४८६ चौ.फू. ,	चटई क्षेत्र, बी विंग, अनुपम नावे ज्ञात इमारत	त, परेल शिवडी विभागाचा
	ट्रल सर्व्हे क्र. ५६ आणि ५५, दत्ताराम खामकर मार्ग, डॉ. आंबेडकर मार्गे ल		
चे सव	र्व ते भाग आणि विभाग. सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: उत्तर: इमारत, दक्षिण: आत	तील रोड, पूर्व: प्ले ग्राऊंड, पश्चिम: आतील	रोड
ş	१. परफेक्ट पिन्स (कर्जदार) २. चित्रांगी रोहित मोदी (सह कर्जदार)	0२.0५.२०२२	ईएआरसी ट्रस्ट
	३. निरंजना प्रताप मोदी (सह कर्जदार) ४. प्रताप मोनजीभाई मोदी	रु. ६,३४,७३,१४५.१६	एससी-४१६

मिळकतीचे वर्णन : मिळकत १: ९० फूट रोड, महावीर नगर, कांदिवली (प), मुंबई ४०० ०६७ येथे स्थित डहाणुकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे गाव कांदिवलीचा मिळकत धारक सर्व्हें क्र. १६३ (भाग), सी टी एस क्र. १२८-ए/२८/३ वर उप प्लॉट ए सेक्टर ६ वर गार्डेनिया इमारत क्र. ३ नावे ज्ञात इमारतीमध्ये फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, मोजमापित १०५० चौ.फू. चटई क्षेत्र येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. **मिळकत २:** कांदिवली गाव, बोरिवली ताल्का, सेक्टर व्ही, पंचशील एन्क्लेब्ह, डहाणूकरवाडी, कांदिवली (प), मुंबई ४०००६७ चा सब्हें क्र. १६३(भाग), सीटीएस क्र. १२८ (भाग) यथे स्थित पंचरील हाईटस सी आणि डी को ऑप हाऊ सोसा लि.च्या पंचरील हाईटस नावे जात इमारतीच्या डी विंग मध्ये १४ व्य ार्व ते भाग आणि विभाग **मिळकत ३:** कांटिवली गाव बोरिवली तालका सेक्टर व्ही पंचः ६७ चा सर्व्हें क्र. १६३(भाग), सीटीएस क्र. १२८ (भाग) यथे स्थित पंचशील हाईट्स सी आणि डी को ऑप हाऊ सोसा लि.च्या पंचशील हाईट्स नावे

ज्ञात इमारतीच्या डी विंग मध्ये १४ व्या मजल्यावर विंग डी मध्ये डी/१४०३-बी, मोजमापित ४९.५४ चौ.मीटर्स चटई क्षेत्र, ५३३ चौ.फू. शी संलंग्र

१. प्रामाणिक रिटेल प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार) २. राजेश धनजी गाला (सह कर्जदार) ३. पलाई डेव्हलपर्स प्रा. लि.(सह कर्जदार) ४ मेटल राजेश गाला (सह कर्जदार) ५. झवेरबेन धनजीभाई गाला (सह कर्जदार) जी. धनजीभल घेलाभाई गाला (सह कर्जदार कर्ज खाते क्र. एलएमय्एमएलएपी००००००१५४७

१. शाह स्टील सेंटर (कर्जदार) २.अनिस शाह नसीर शाह (सह

कर्जदार) कर्ज खाते क्र. २९१४६५८

१. किरण बाबुलाल निकम (कर्जदार),२. मयुरा पी झेंडे (सह-

. (बाल्कनी समाविष्ट) येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

(सह कर्जदार) ५. रोहित प्रताप मोदी (सह कर्जदार) कर्ज खाते क्र.

एलएमयुएमएसएसई०००००१८१८३

रु. ७.३८.४४.६११.३२

ईएआरसी ट्रस्ट

एससी-४१५

एससी-४१५/ एचडीबी

सही/- प्राधिकृत अधिकारी

मिळकतीचे वर्णन : मिळकत १: जमीन सीटीएस क्र. ६३७(भाग), किरोज रोड, एलबीएस मार्ग समोर, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०० ०७० वर कोहिनू सिटी मॉल नावे जात इमारतीमध्ये १ ला मजलावर यनिट क्र. एफ१-एफ५ येथे स्थित मिळकतीचे सर्व ते आणि विभाग. उत्तर: रोड, दक्षिण: किरोळ गाव पूर्व: इमारत, पश्चिम: डॉन बॉस्को स्कूल. **मिळकत २:** जमीन धारक प्लॉट क्र. ३५९, सी/ सर्व्हे क्र. २८१/१० आणि नवीन सर्व्हे क्र. ८६०(भाग) भंडारकर रोड. माटंगा विभाग, मंबई वर पलाई कॉम्प्लेक्सनावे जात इमारतीमध्ये ऑफिस क्र. १०१ येथे स्थित मिळकतीचे सर्व ते आणि विभाग, उत्तर रोड, दक्षिण: इमारत, पूर्व: के एन इमारत, पश्चिम: इमारत. **मिळकत ३:** जमीन धारक सीटीएस क्र. ६३७(भाग), किरोळ रोड, एलबीएस मार्ग समोर कर्ला पश्चिम, मंबई ४०००७० वर कोहिनर सिटी मध्ये तळमजल्यावर यनिट क्र. जी९ ते जी७ येथे स्थित मिळकतीचे सर्व ते आणि विभाग, उत्तर: रोड. ुरता गर्दन, जुन ७००० चर्चा सामान प्रतिक्षा होने बॉस्को स्कूल । **मिळकत ४**: ७०१, ७०२ आणि ७०३, ७ वा मजनात सेव जाना । दक्षिण: किरोळ गाव, पूर्व: इमात, पश्चिम: डॉन बॉस्को स्कूल **। मिळकत ४**: ७०१, ७०२ आणि ७०३, ७ वा मजना, के एन सीएचएसएल मडारजर, सीएस क. २८०/१०, प्लॉट क्र. ३६०, स क्र. ८६०, विभाग लिमिट्स दादर माटुंगा, जिल्हा मुंबई शहर येथे स्थित मिळकतीचे सर्व ते आणि विभाग. उत्तर:

भंडारकर रोड, दक्षिणः पटेल कॉम्प्लेक्स, पूर्वः श्री कृपा इमारत, पश्चिमः गार्डन व्ह्यु.							
५ १. राजू हिरामण बच्छाव (कर्जदार) २. चित्रा राजू बच्छाव (सह ०२.०५.२०२२ ईएआरसी ट्रस्ट							
	कर्जदार) कर्ज खाते क्र. १४०००५९१	रु. ३१,५४,३८७.९३	एससी-३९६				
मिळकतीचे वर्णन : मिळकत १: बांधकामीत फ्लॅट धारक क्र. ए ४०३, तिसरा मजला, मोजमापित ४९.९८ मीटर्स चटई क्षेत्र सह टेरेस मोजमापित ९.८९							
चौ.मीटर्स चटई क्षेत्र वापरण्याचा सर्वस्वी आणि अनन्य अधिकार, इमारत अक्षर गार्डन अपार्टमेंट नावे ज्ञात, सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: पूर्व: मार्जिनल स्पेस,							
मण्डि	मण्डिमा स्टेशालेम रिश्ना मार्चित्रल मोग उल्ला मुक्तें स्ट्र मु-४०३						

मिव	मळकर्ताच वर्णन : प्लाट क्र. १३, सव्हे क्र. ४३९/१ए, भु सरा हाटेल, गरिब नवाझ नगर, धुळ, ४२४००१ यथ स्थित मिळकर्ताच सर्व ते आणि विभाग. 📗					
सीम	सीमाबद्ध पुढीलप्रमाणेः पूर्वः प्लॉट क्र. १४, पश्चिमः रोड, दक्षिणः रोड, उत्तरः स क्र. ४४०					
૭	७ १. सलीम मंगू खाटीक (कर्जदार) २. शकिला सलीम कुरेशी (सह ०२.०५.२०२२ ईएआरसी ट्रस्ट					
ı	कर्जदार) कर्ज खाते क्र. २८५२२६४	रु. २३,१५,४७३.५५	एससी-४१०			
मिळकतीचे वर्णन : मेहरुन, तालूका जिल्हा जळगावचा सर्व्हे क्र. १२१/१ भाग पैकी प्लॉट क्र. ३३ चा प्लॉट क्र. ३३, मोजमापित ७४.३२ चौ.मीटर्स						
चा साऊथ वेस्ट कॉर्नर येथे बिल्ट रहिवासीत मिळकतीचे सर्व ते आणि विभाग. सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: पूर्व: सदर प्लॉटचा उर्वरीत भाग, पश्चिम: रोड आणि						
2000	ann alem, nar raiten afte enn aan, da ville ann					

रु. १४,५३,११२.४९

सत्तावन्न हजार सातशे ब्याण्णव आणि

रु. ३४,८८,६७०.४४ (रुपये चौतीस

٧	१. अब्दुल रहमान शख (कजदार)	04.04.4044	इएआरसा ट्रस्ट			
	२.आयेशा अब्दुल शेख (''सह-कर्जदार'')	रु. ४७,८९,५३०.८४ (रुपये	एससी-३७१			
	कर्ज खाते क्र. ८६९५६८	सत्तेचाळीस लाख एकोणनव्वद हजार				
		पाचशे तीन आणि चौऱ्याऐंशी पैसे मात्र)				
मिळकतीचे वर्णन : रो हाऊस क्र. १, येथे वैष्णवी साई कॉम्प्लेक्स चंदनसर रोड, परमात्मा पार्क जवळ आणि तांदळ बाजार समोर, चंदनसर रोड, कोपर						
शहरः विरार पूर्व, राज्य महाराष्ट्र ठाणे पिन ४०१२०५ मिळकतीचे सर्व ते आणि विभाग.						
9	१. दिनेश हरीश गांधी (''कर्जदार'') २. मीनाक्षी दिनेश गांधी	07.04.7077	ईएआरसी ट्रस्ट			
	(''सह–कर्जदार'') कर्ज खाते क्र. ८२३२२१	रु. १३,७१,३०९.६२ (रुपये तेरा लाख	एससी- ३७१			

रकाहत्तर हजार तीनशे नऊ आणि बासष्ट पैसे मात्र) ठाणे. राज्य महाराष्ट्र, पिनकोड ४०१६०२ येथे स्थित इमारत क्र. ३, शांती सदन, डॉ. देव हॉस्पिटल, रामवाडी, भारत पेटोल पंप जवळ, च्या ए विंग, या मजल्यावर मिळकत फ्लॅट क्र. १०३ येथे मिळकतीचे सर्व ते आणि विभाग.

कर्जदार)कर्ज खाते क्रमांक १५०५७६४ **रु. २९,०५,०९८.२९** (रुपये एकोणतीस लाख पाच हजार अठ्रयाण्णव रुपये आणि एकोणतीस पैसे मात्र) मिळकतीचे वर्णन: सर्व्हें क्र. ६६, प्लॉट क्र. ४, मोजमापित क्षेत्र ०-५३३-४० चौ.मीटर्स ई टी १०-७० रु.पै., गाव गुंडगे, तालूका कर्जत, जि

रायगडवर बांधलेले श्रीराम रेसिडन्सी नावे ज्ञात प्रस्तावीत प्रोजेक्टच्या पहिल्या मजल्यावर रहिवासीत परिसर धारक फ्लॅटक्र. ५, मोजमापित ३३.७: ११ | १. शब्बो मो. हनीफ शेख (''कर्जदार''), २. शफी अहमद (''सह-02.04.2022 रु. २,५७,७९२.२३ (रुपये दोन लाख कर्जदार'') कर्ज खाते क्रमांक १५७०३१६

तेवीस पैसे मात्र) मिळकतीचे वर्णन : पलॅट क्र. २७, ३ रा मजला, अस्लम पॅलेस, राहत सीएचएसएल, रिफ अहमद किदवाई मार्ग, हनुमान मंदिअ जवळ, शहर कल् पश्चिम, ठाणे, राज्य महाराष्ट्र, पिनकोड ४२१३०१ चे सर्व ते भाग आणि विभाग १. मे. श्री बालाजी होजरी (कर्जदार) २. श्रीधर दत्त्यसा रतन

लाख अठ्ठयाऐंशी हजार सहाशे सत्तर फायनान्स सर्व्हिस रुपये आणि चौवेचाळीस पैसे मात्र) लिमिटेड मिळकतीचे वर्णन : मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पूर्व, जि. ठाणे ४०११०७ येथे स्थित गीता सौरभी को-ऑप हाऊ सोसा लि. नावे ज्ञात सोसायटी आणि गीता नगर फेझ ७ नावे ज्ञात इमारतीमघ्ये एफ विंग, १ ल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १०१, मोजमापित ३८.६६ चौ.मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग. सद मिळकतीचे सीमा पुढीलप्रमाणे: उत्तर: फ्लायआप्व्हर ब्रिज, दक्षिण: एच विंग, पूर्व: जी विंग, पश्चिम: आतील रोड

सदर कर्जदारांनी वरील नसार ईएआरसीला प्रदान करण्यास कसर केल्यास ईएआरसी खर्च आणि परिणाम अशा कर्जदारांच्या सर्वस्वी जोखमीवर ॲक्टच्य ाम १३(४) आणि प्रयोज्य नियमाच्या अंतर्गत वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल. कर्जदारांना ईएआरसीच्या लेखी पूर्व सहमती शिवाय विक्री, भाडेपट्टा, किंवा अन्यथा मार्गाने वरील सदर तारण मत्ता हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणाही व्यक्तीने ॲक्ट किंवा त्य अंतर्गत केलेल्या नियमांच्या तरतुदीचा भंग किंवा उल्लंघन केल्यास ते ॲक्टमध्ये दिल्यानुसार कारावार आणि/किंवा दंडासाठी पात्र राहतील.

दिनांक : ३०.०५.२०२२ ♠ Edelweiss |

(सह-कर्जदार) ३. श्रीम. संगीता एस रतन (सह-कर्जदार)

एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड करित Place: Mumbai

Dated: May 30, 2022

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

१८ नव®शक्ति।मुंबई, मंगळवार, ३१ मे २०२२

(पूर्वी कॅपीटल फर्स्ट लिमिटेड एकत्रित सह आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड नावे ज्ञात) सीआयएन: एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ **नोंटणीकत कार्यालय :** केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेटपेट, चेन्नई-६०००३१.

द. : +९१ ४४ ४५६४ ४०००, फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

(सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना)

खालील कर्जदार आणि सह–कर्जदार यांनी **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित** <mark>आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात</mark>) कडून खालील नमूद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमूद कर्जदार आणि सह–कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकर्तींच्या गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्जे करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कस्रत्वार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची कर्जे ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली. **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी** कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आवडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आवडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला त्यांच्याद्वारे देव थकबाकी रक्कम ही खालील कोष्टकात अधिक विशेषत: जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर रकमेवरील पुढील व्याज सुद्धा लागू आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासून परिणामांसह सांपार्श्विक दराने प्रभारित असेल.

अ.	कर्ज खाते	कर्जाचा	कर्जदार आणि	कलम १३(२)	कलम १३ (२)	मिळकतीचा पत्ता
क्र.	क्र.	प्रकार	सह-कर्जदारांचे	सूचनेची तारीख	सूचनेनुसार थकीत	
			नाव		रक्रम	
१	१३८८७६४७,	मिळकत	१. बिरंदाबोन के.	२३-०५-२०२२	भारु	संगिता वाडी, नेरुरकर रोड, डोंबिवली (पूर्व), तालुका
	२२४६३५३६	सापेक्ष कर्ज	डे		-/05.500558	कल्याण, जि. ठाणे येथे स्थित श्री साई राम को-ऑपरेटिव्ह
	आणि	आणि खेळते	२. अनिमा			हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात इमारतीमधील
	३४७५८६८९.	भांडवल	बिरंदाबोन डे			मोजमापित ६५० चौ. फू. बिल्ट-अप क्षेत्र (६०.४१ चौ.
						मी.), चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. बी/२४.
2	१४१३३७२५	व्यवसाय	१. ड्रीमझ	२४.०५.२०२२	भारु	फ्लॅट क्र. १०१, बी विंग १ला मजला, समर्पण ए आणि बी
	आणि	कर्ज आणि	ऍक्टिव्हेशन २.		२,२०,८३,३११.५५/-	विंग सीएचएसएल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बोरिवली (पू),
	१४३८०९३०	मिळकत	कविता मृदुल शर्मा			मुंबई-४०००६६ चे ते सर्व भाग आणि विभाग.
		सापेक्ष कर्ज	३. मृदुल एम शर्मा			
ş	२३९५५३४६	मिळकत	१. नरेंद्र पुनमचंद	२३.०५.२०२२	भारु	मौजे - ब्लॉक क्र. बी-७०, खोली क्र. ४१५,
		सापेक्ष कर्ज	वाघेला		२०६३७५८.३२/-	नगरपालिका वॉर्ड क्र. ५१, सीटीएस क्र. २४३५२,
			२. प्रभा नरेंद्र			उल्हासनगर ५, तालुका - उल्हासनगर, जि - ठाणे, मोज
			वाघेला			क्षेत्र अंदाजे १४६० चौ. फूट (त्यापैकी सन १९६५ मध्ये
						बांधकामित ५०० चौ. फूट पत्रा शीट आणि उर्वरित ९५०
						चौ. फूट आकाशाला मोकळे) स. क्र. ५१/०१५७
						(भाग), नवीन मिळकत क्र. ५१डीओ०१०९८४३००.
						सीमाबद्धता : पूर्वेला किंवा त्यादिशेने : हिरालाल किशन
						वाघेला, पश्चिमेला किंवा त्यादिशेने : रामदेव किराणा
						स्टोअर यांची मिळकत, उत्तरेला किंवा त्यादिशेने : विष्णु
						जिंजारा यांची मिळकत, दक्षिणेला किंवा त्यादिशेने :
						अपना हॉटेल
						एकत्रित सह त्याच्याशी जोडलेले हक, स्वातंत्र्य आणि
						मान्यता, सध्याचे आणि भविष्यातील, त्यानंतर त्यावरील
						इमारती, रचना, उभारणी आणि/किंवा बांधकाम आणि त्यानंतर विकास आणि पृथ्वीला जोडलेले सर्व प्लांट आणि
						त्यानतर विकास आणि पृथ्वाला जोडलल सर्व प्लाट आणि मशिनरी आणि पृथ्वीला कायमस्वरूपी जोडलेले काहीही,
						नाशनरा आणि पृथ्वाला कायमस्वरूपा जाडलल काहाहा, दोन्ही सध्याचे आणि भविष्यातील.
						दान्हा सध्याच आाण मावष्यतिलि.

तम्हाला यादारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासन ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्श्विक दरासह वरील कोष्टकात तपशिलवार दर्शविल्यानुसार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि** आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला थकीत रक्कम देय करण्यासाठी बोलाविले आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) च्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकतींच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित असेल. पुढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड दिनांक : ३१.०५.२०२२ (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

(FORMERLY KNOWN AS MAFATLAL FINANCE COMPANY LIMITED)
CIN No. L99999MH1986PLC041277
Regd. Office: 35 A-Wing, Raj Industrial Complex Premises Co-operative Society Limited, Military Road, Marol, Andheri (E), Mumbai - 400 059. Extract of the Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2022

	Extract of the Statement of Addition Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2022						
		Standalone			Consolidated		
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/03/2022 (Audited)	Quarter Ended 31/03/2021 (Audited)	Year Ended 31/03/2022 (Audited)	Quarter Ended 31/03/2022 (Audited)	Quarter Ended 31/03/2021 (Audited)	Year Ended 31/03/2022 (Audited)
1)	Total income from Operations and Others	62.71	80.50	218.40	111.32	118.51	468.98
2)	Net Profit for the Period / Year before Tax**	24.00	48.36	100.41	33.75	45.62	183.90
3)	Tax Expense	_	_	-	7.96	9.21	20.57
4)	Net Profit for the Period / Year after Tax**	24.00	48.36	100.41	25.79	36.41	163.33
5)	Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of (Losses) / Gains on Non Current Investments	(0.41)	0.55	0.36	(102.04)	(130.20)	(177.41)
6)	Total Comprehensive Income / (Loss) for the Period / Year (Comprising of Profit / (Loss) for the Period / Year (after tax) and other Comprehensive Income / (Loss) (after tax)]	23.59	48.91	100.77	(76.25)	(93.79)	(14.08)
7)	Paid up Equity Share Capital of Rs. 5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81
8)	Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet	(1,169.31)	(1,270.08)	(1,169.31)	949.28	950.89	949.28
9)	Earning per share: (a) Basic (b) Diluted	0.08 (not annualised) 0.08 (not annualised)	0.16 (not annualised) 0.16 (not annualised)	0.34 0.34	0.09 (not annualised) 0.09 (not annualised)	0.12 (not annualised) (0.02) (not annualised)	0.55

annualised) annualised) ** There was no Exceptional / Extraordinary items during the Quarter and Year Ended 31st March 2022

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2022 filed with
the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of
the Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2022 are available on the Stock Exchange Websites

By order of the Board For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED Sd/-

RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN L36911MH1989PLC054498

Regd Office: Plot Nos. 36A & 37, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400 096.

AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED MARCH 31, 2022

	(₹ in Lakhs					
		С	uarter Ende	Year Ended		
Sr	Particulars	Mar 31, 2022	Dec 31, 2021	Mar 31, 2021	Mar 31, 2022	Mar 31, 2021
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	53,629.27	77,494.58	58,424.03	2,20,872.77	2,04,735.86
2	Net Profit before tax and Exceptional items	2,091.82	5,053.09	1,957.21	13,646.82	5,923.18
3	Net Profit after tax and Exceptional items	2,135.35	3,299.62	1,568.19	10,645.07	4,625.52
4	Total Comprehensive Income for the period	13.59	3,087.02	1,733.06	8,031.36	15,110.62
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)					
	and other Comprehensive Income (after tax)]					
5	5 Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)		1,868.30	1,868.30	1,887.94	1,868.30
6	Earning Per Share EPS					
	(of ₹ 10/- each not annualised)					
	Continuing Operations					
	Basic	11.26	17.83	8.17	56.49	24.88
	Diluted	11.17	17.36	8.09	56.03	24.80
	Discontinued Operations					
	Basic	0.04	-0.01	-0.04	-	-2.13
	Diluted	0.04	-0.01	-0.04	-	-2.13
	Continuing and Discontinued Operations					
	Basic	11.30	17.82	8.12	56.49	22.74
	Diluted	11 21	17 35	8.06	56 03	22 68

NOTES:

The above Audited Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 30, 2022.

The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financials results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.renaissanceglobal.com.

Key numbers of Standalone Results are as under

(₹in Lakhs)

	Quarter Ended		Year Ended		
Particulars	Mar 31, 2022	Dec 31, 2021	Mar 31, 2021	Mar 31, 2022	Mar 31, 2021
T unitedial o	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Revenue	33,617.77	48,379.54	28,339.60	1,52,921.36	1,10,476.13
Profit Before Tax	16.04	2,365.55	435.01	5,824.49	2,569.05
Profit After Tax	126.19	1,341.36	524.25	3,890.38	1,921.43
Total Comprehensive income for the period after tax	(754.56)	1,245.16	568.14	3,397.54	5,269.85

For RENAISSANCE GLOBAL LIMITED

SUMIT N. SHAH CHAIRMAN

ত্যভা State Bank of India

स्ट्रेस्ड <mark>ऑसेट्स रिकव्हरी शाखा, मुंबई (०५१६८) -</mark> द इंटरनॅशनल बिल्डिंग, ६ वा मजला, १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई - ४०००२० दूरध्वनी -०२२-२२०५३९६३/६४/६५, ईमेल- sbi.05168@sbi.co.in

जाहीर सूचना

अंतिम सुचना याद्वारे तुम्हाला **फ्लॅट क्र**. ए/१६०२, १६ <mark>वा मजला, रहेजा सीवुड सीएचएसएल, पश</mark>्चिम दूतगती महामार्ग, एचयुबीच्या मागे, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३ यांचे (शेवटचे अधिवासी) श्री. नागराजन कालियान्नन देण्यात येत असून नोंद च्यावी की, डीआरटी ॥, मुंबई येथे तुमच्या असणाऱ्या वस्तुप्रमाणे, सदर फ्लॅटमधून २५.०५.२०२२ ही तुमच्या वस्तु घेऊन जाण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही तुमच्या वस्तू अजूनही येथून हलविल्या नाहीत, त्यामुळे आम्ही तुमच्या वस्तू २७.०५.२०२२ रोजी च येथील आमच्या गोडाऊनमध्ये हलविल्या आहेत. आमच्या चर्चगेट येथील गोडाऊमधून ३०.०५.२०२२ रोजी वा तत्पूर्वी तुमच्या घरगुती वस्तू ताब्यात घेण्यासाठी ही शेवटची संधी देण्यासाठी सदर सूचना आहे. कसूरवार निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्याप्रमाणे निम्नस्वाक्षरीकर्ता/बँक सदर वस्तू निकालात काढतील अथवा विक्री करण्यास तयार राहतील, जे संपूर्णतः तुमच्या स्वतःच्या जोखमीवर असेल आणि त्यानंतर सदर वस्तुंच्यासंदर्भातील कोणत्याही स्वरूपाचा दावा, आक्षेप विचारात घेतला जाणार नाही.

प्राधिकृत अधिकारी स्थळ: मुंबई तारीखः २७.०५.२०२२ स्टेट बँक ऑफ इंडिया

> मंबर्ड येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयातील फौजदारी अपील अधिकारिता फौजदारी अपील क्र. १६६ सन २०१९ आणि फौजदारी अपील क्र. १६६७ सन २०१९

फौजदारी अपीला कः. १६६८ सन २०१९ इसीजीसी लिमिटेड (पूर्वीचे नाव एक्सपोर्टस क्रेडिट गेरेंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.) . एक पब्लिक लिमिटेड कंपनी

ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे: एक्सप्रेस टॉवर्स, १० वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२२.

विरुध्द

IDFC FIRST

प्राधिकत अधिकारी

मे. तनया जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्टस् लिमिटेड

एक पब्लिक लिमिटेड कंपनी गौतम जी. मेहता

उत्तरवादी क्र. १ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जयमीन जी. मेहता

उत्तरवादी क्र. १ चे संचालक आणि प्राधिकृत स्वाक्षरीकार सौ. चारु जी. मेहता

उत्तरवादी क्र. १ चे संचालव

वरील सर्व उत्तरवादींचा पत्ता आहे. ३४७-ए, पंचरत्न, एम. पी. मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई-४०० ००४.

.. उत्तरवार्द

. अपीलकार

ज्याअर्थी, उपरिनामित अपीलकार म्हणजेच इसीजीसी लिमिटेड यांनी पुढील अनुतोषांसाठी फौजदारी तक्रार क्र. २३०१०४७/एसएस/२०१० आणि फौजदारी तक्रार क्र. २३०१०४८/एसएस/२०१० आणि फौजदारी तक्रार क्र. २३०१०४६/एसएस/२०१० मधील सन्मा. महानगर दंडाधिकारी २३ वे न्यायालय एस्प्लनेड मुंबई यांनी पारित केलेल्या दिनांक ०८.०२.२०१८ च्या आदेशाला आव्हान देण्यासाठी मुंबई येथील न्यायव्यवस्थेचे उच्च न्यायालयः फौजदारी अपील अधिकारीतेसमोर एक फौजदारी अपील सादर केर

- . अपीलकारांना फौ.दं.सं.च्या कलम ३७८(४) अंतर्गत अपीलाकरिता परवानगी द्यावी. ए. अपालकाराना फा.प.रा. - . . . बी. हे अपील दाखल करून घ्यावे.
- सी. सन्मा. महानगर दंडाधिकारी, २३ वे न्यायालय, एस्प्लनेड, मुंबई यांच्याकडून फौजदारी तक्रार क्र २३०१०४७/एसएस/२०१० आणि फौजदारी तक्रार क्र. २३०१०४८/एसएस/२०१० आणि फौजदारी तक्रार क्र. २३०१०४६/२०१० च्या नोंदी आणि कार्यवाही मागवीवी.

डी. फौ. दं.सं.च्या कलम ३९० अंतर्गत उत्तरवादींविरुध्द वॉरंट जारी करावे आणि ह्या नामदार न्यायालयासमोर हजर होण्याचे त्यांना निर्देश द्यावेत.

फौजदारी तक्रार क्र. २३०१०४७/एसएस/२०१० आणि फौजदारी तक्रार क्र. २३०१०४८/एसएस/२०१० आणि फौजदारी तक्रार क्र. २३०१०४६/एसएस/२०१० मधील ०८ फेब्रुवारी, २०१८ दिनांकित सोडून देण्याचा आदेश रद्द करावा आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस ॲक्ट, १८८१ च्या कलम १३८ अन्वये दंडनीय अपराध केल्यामुळे उत्तरवादींना कठोरात कठोर शिक्षा करावी. फ. ह्या नामदार न्यायालयास योग्य आणि वाजवी वाटतील असे कोणतेही पढील आदेश.

. १४ जून, २०२२ रोजी स. १०.३० वा किंवा त्यानंतर एकतर व्यक्तिश: किंवा रितसर निर्देश दिलेल्या आणि फौजदारी अपीला संबंधातील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा वकिलामार्फत किंवा जी अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा अन्य कोणत्या व्यक्तीसोबत मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयासमोर तुम्ही हजर होणे आवश्यक आहे.

> अपीलकारांसाठी वकील ८०१-८०४, तुलसियानी चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. (दू.: २२८४४३३२/२२८३४७४२) टेलीफॅक्स: २२८३४७५२ ई-मेल: registrar@thelawpoint.com





मध्यवर्ती कार्यालय: युनियन बँक भवन, २३९, विधान भवन मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१, वेबसाईट : www.unionbankofindia.co.in, ईमेल : investorservices@unionbankofindia.com

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणाऱ्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि कट ऑफ तारखेची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, युनियन बँक ऑफ इंडिया ('बँक') च्या भागधारकांची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) सुविधेमार्फत मध्यवर्ती कार्यालय, युनियन बँक ऑफ इंडिया, मुंबई (सभेचे मानीव ठिकाण) येथे गुरुवार, ३० जुन, २०२२ रोजी स. ११.०० (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. कोव्हिड-१९ महामारी सुरु असण्याच्या पार्श्वभूमीवर निगम व्यवहार मंत्रालयाने जारी

केलेल्या अनुक्रमे सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ आणि २/२०२२, दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १५ जून, २०२०, २८ सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे. २०२२ ('एमसीए सर्क्युलर्स') आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२, दिनांक १३ मे, २०२२ द्वारे निगम व्यवहार मंत्रालयाने सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या प्रयोज्य तरतुदी आणि वरील मार्गदर्शनाच्या अनुपालनात बँकेची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेण्यात येणार आहे.

भागधारकांना पुढे कळविण्यांत येते की :

- . एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी वित्तीय विवरणांसह वार्षिक अहवाल एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स अनुसार बँक किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे ईमेल पत्ते नोंदिवलेल्या सर्व भागधारकांना फक्त ईमेल मार्फत पाठविण्यात येईल. भागधारक फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या मार्फत एजीएमला हजर आणि सहभागी होऊ शकतात. व्हीसी/ओएव्हीएफ मार्फत सहभागी होणाऱ्या भागधारकांना गणपुर्ती ठरविण्यासाठी मोजण्यात येईल.
- एजीएम मध्ये हजर राहण्याची माहिती आणि दूरस्थ ई-मतदानामध्ये सहभागी किंवा एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेत दिलेली
- iii. एजीएमची सचना सह वार्षिक अहवाल बँकेची वेबसाईट म्हणजेच www.union bankofindia.co.in, बीएसईची वेबसाईट www.bseindia.com आणि एनएसईची www.nseindia.com वर सुद्धा प्रदर्शित करण्यात येईल.
- iv. जर तुम्ही बँक किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे तुमचे ई-मेल पत्ते नोंदविले नसतील आणि/किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी तुमचे बँक खाते मॅनडेट अपडेट केलेले नसतील तर कृपया तुमचे ईमेल आयडी/बँक खाते नोंदविण्यासाठी खालील माहितीचा अवलंब

प्रत्यक्ष	खालील पत्ता :			
भागधारणा	डाटामॅटिक्स बिझनेस सॉल्युशन्स लि.			
	युनिट : युनियन बँक ऑफ इंडिया,			
	प्लॉट क्र. बी-५, पार्ट बी, एमआयडीसी क्रॉस लेन, मरोळ, अंधेरी			
	(पूर्व), मुंबई - ४०००९३ यांचेकडे सेबी/एचओ/			
	एमआयआरएसडी/एमआयआरएसडी_आरटीएएमबी/पी/			
	सीआयआर/२०२१/६५५ ला अनुसरुन विहित प्रपत्र आयएसआर-			
	१ पाठवावे.			
	तुम्ही ubiinvestors@datamaticsbpm.com कडे विनंती			
	पत्राची स्कॅन्ड प्रत सुद्धा पाठवू शकता.			
	सदर प्रपत्र बँकेची वेबसाईट www.unionbankofindia.co.in/			
	english/important-announcement-tophysical-share-			
	holders.aspx येथे उपलब्ध आहेत.			
डिमॅट धारण	कृपया ज्यांच्याकडे तुमचे डीमॅट खाते आहे त्या तुमच्या डिपॉझिटरी			
	पार्टिसिपंटसकडे (डीपी) संपर्क करावा आणि तुमच्या डीपी नी			

v. ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत ते वेबलिंक https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx वर त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्र नोंदणी केल्यानंतर एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सहभागी होण्याची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे.

दिलेल्या सल्ल्यानुसार तुमचा ईमेल पत्ता नोंदणी करावा.

- vi. बँकेने ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते मॅनडेट नोंद्विलेले/अपडेट केलेले नाही त्यांना यथावकाश लाभांश वॉरंटस पाठवेल. vii.बँकेने एजीएममध्ये मंजुर झाल्यास वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता लाभांशासाठी त्यांची
- हक्कदारी ठरविण्यासाठी आणि ई-मतदानाकरिता कट-ऑफ तारीख गुरुवार, २३ जून,

संचालक मंडळाच्या आदेशानुसार युनियन बँक ऑफ इंडिया करिता सही/-

एस. के. दास

कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दिनांक: ३०.०५.२०२२